

नि. क्र. १३३ च्या अर्जावरून प्रतिवादीं तर्फे साक्षीदार क्र. २.

मी शपथेवर कथन करतो की,

नाव – अब्दुलमजीद अहमद लतीफ.

वय – ७६ वर्ष, व्यवसाय – दस्तलेखक,

राहणार – रवळनाथ कॉलनी, आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर.

सरतपास – श्री. एस. आर. पोवार वकील.

१. मला आज साक्ष देण्यासाठी न्यायालयाचे समन्स मिळाले आहे. मी १९६५ पासून दस्तलेखनाचे आजरा येथे काम करत आहे. माझ्याकडे सन १९९० साली दस्तलेखनाचा परवाना होता. मी त्यावेळी आजरा येथील तहसिल कचेरी समोर खरेदीपत्र, वाटणीपत्र, मृत्यूपत्र इ. दस्तलेखनाची कामे करत होतो. मी या दाव्यातील वादी व प्रतिवादींना ओळखतो. ते आज न्यायालयात हजर आहेत. ते दि.१४.१२.१९९० रोजी जमीन खरेदी दस्त करण्यासाठी दोन साक्षीदारांसह माझ्याकडे आले होते. तो दस्त वादी हा प्रतिवादी क्र.१ ला करून देणार होता.

२. ते दस्त करण्यासाठी स्टॅप, विक्री जमिनीचे दोन ७/१२ उतारे व आठ अ चा उतारा घेऊन आले होते. मी त्यांना माहिती विचारल्यानंतर खरेदी देणार वादी याने दिलेल्या माहिती प्रमाणे दस्त लिहिला होता. मी तो दस्त लिहून झाल्यावर त्यांना वाचून दाखवल्यावर त्यांनी तो बरोबर असल्याचे मान्य करून खरेदी देणार वादीने इंग्रजीमध्ये आणि साक्षीदारांनी मराठीमध्ये त्यावरती स्वाक्ष-या केल्या होत्या. सन १९९० साली खरेदीपत्रावरती खरेदी घेणा-याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नव्हती.

३. मी दस्त लिहून दिल्यानंतर त्यांनी तो नोंदणीसाठी नेला होता. मी त्या दस्ताची मूळ प्रत किंवा नकल दाखवल्यास ओळखू शकतो. आता मला त्या दस्ताची नकल प्रत दाखवली, ती माझ्या हस्ताक्षरातील असून त्यावरती दस्तूर म्हणून माझी मराठीत स्वाक्षरी आहे. मी त्यावरील लिहून देणार वादी आणि साक्षीदारांच्या स्वाक्ष-या ओळखतो. त्यातील मजकूर वादीच्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे. त्यातील लिहून देणार व घेणार वादी व प्रतिवादी क्र.१ याचे वय वादीने सांगितल्याप्रमाणे लिहिलेले आहे. सदर दस्ताला नि. क्र.१३७ देण्यात येतो.

सरतपास पुर्ण.

वादी तर्फे उलटतपास – श्री. व्ही. एस. इंग्रोळे वकील.

४. माझे आज रोजी ७९ वर्षे वय आहे. माझे जुनी एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण झाले आहे. पुर्वी ओळखीसाठी लिहून देणार व घेणार यांचा कोणताही लेखी पुरावा घेतला जात नव्हता. माझ्या कार्यालयात बरेच लोक येत जात असतात. मी लोकांनी सांगितल्यावर तो कोणत्या गावचा आहे याबाबत ओळखतो. हे म्हणणे खरे नाही की, मी व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे त्याला ओळखतो. माझ्या समोर वादी व प्रतिवादींमध्ये पैशाचा व्यवहार झाला नव्हता.

५. मला मराठी व इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करता येते.

प्रश्न - साधारणपणे कोणत्याही एकाच भाषेत स्वाक्षरी करावी लागते ?

उत्तर - पुर्वी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी केली जात होती. त्यानंतर दुय्यम निबंधक साहेबांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करण्याचे सांगितल्यामुळे मी मराठीमध्ये स्वाक्षरी करत आहे.

प्रश्न - तुम्ही लोकांच्या सांगण्याप्रमाणे स्वाक्ष-या करता काय ?

उत्तर - मी अधिका-यांनी सांगितल्याप्रमाणे स्वाक्षरी करतो.

६. मी अधिका-यांनी बेकायदेशीर सूचना दिल्यास पालन करत नाही. आम्हाला दुय्यम निबंधक साहेबांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करण्याबाबत लेखी सूचना दिल्या नव्हत्या. मला त्याबाबत मागणी करण्याचा अधिकार नसल्यामुळे मी लेखी सूचनेची मागणी केली नव्हती. मला नाव लिहिणे व स्वाक्षरी करणे या वेगवेगळ्या बाबी असल्याचे समजते. मी नि. क्र.१३७ च्या सर्व स्टॅप पेपरवरील प्रकाश देसाई नावाखाली असलेली इंग्रजीतील स्वाक्षरी एकसारखी आहे किंवा वेगवेगळी याबाबत सांगू शकत नाही. हे म्हणणे खरे नाही की, मी दुय्यम निबंधकांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करण्याचे आम्हाला सांगितले असे खोटे कथन करत आहे.

७. आता मला दाखवलेल्या नि. क्र.१३४ वरील साक्षीसमन्स वरती माझे मराठीमध्ये नाव असून त्यावरती इंग्रजीमध्ये स्वाक्षरी केली आहे. हे म्हणणे खरे नाही की, मी नेहमी मराठीमध्ये नाव लिहून त्यावरती इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतो. मला दस्त करणारी व्यक्ती

कायद्याने सज्ञान असावी लागते याची माहिती आहे. मी सदर दस्तावरील साक्षीदारांच्या वयाची खात्री केली नव्हती. मी सदर दस्तावरील लिहून घेणार व देणार यांनी सांगितलेल्या वयाची नोंद केली असून त्याबाबत खात्री केली नव्हती.

८. मी साक्ष देण्यासाठी आलेल्या दाव्याची माहिती घेतलेली नाही. हे म्हणणे खरे नाही की, मी नि. क्र.१३७ चा दस्त लिहिल्याचे खोटे सांगत आहे. हे म्हणणे खरे नाही की, मी सदर दस्तावरील लिहून देणार- घेणार व साक्षीदारांची कोणतीही खात्री केलेली नाही. हे म्हणणे खरे नाही की, सदर दस्तावरती माझी स्वाक्षरी नसल्यामुळे मी तो लिहिलेला नाही. हे म्हणणे खरे नाही की, मी प्रतिवादी क्र.१ ला मदत करण्यासाठी खोटी साक्ष देत आहे.

उलटतपास पुर्ण.

फेरतपास नाही.

श्रवणोत्तर स्वीकृती,

दिनांक — १६.०४.२०२६.

आजरा.



(आर. पी. थोरे)

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, आजरा.

नि. क्र. १३३ च्या अर्जावरून प्रतिवादीं तर्फे साक्षीदार क्र. ३.

मी शपथेवर कथन करतो की,

नाव – अशोक दत्तात्रय डोंगरे.

वय – ५९ वर्ष, व्यवसाय – दस्तलेखक,

राहणार – रवळनाथ कॉलनी, आजरा, ता. आजरा, जि. कोल्हापूर.

सरतपास – श्री. एस. आर. पोवार वकील.

१. मला आज दि.०५.०८.२००६ रोजीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी साक्ष देण्याबाबत न्यायालयाचे समन्स मिळाले आहे. मी २००६ साली स्टॅपविक्रीसह दस्तलेखनाचे काम करत होतो. माझ्याकडे त्या काळी स्टॅप विक्रीचा परवाना होता. दि. ०५.०८.२००६ रोजी प्रतिवादी क्र.१ व ३ वाटणीपत्राचा दस्त करण्यासाठी माझ्याकडे आले होते. त्यांना कुरकुंदे येथील गट क्र.५१/अ व ब ची वाटणी करायची होती. मी त्यांना वाटणीपत्राच्या दस्तासाठी लागणारा २००/- रुपयांचा स्टॅप विक्री केला होता, तो प्रतिवादी क्र.१ ने खरेदी केला होता.

२. त्यानंतर मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाटणीपत्राच्या दस्ताचा मायना तयार करून त्यांना टंकलिखित करून आणायला सांगितला होता. त्यांनी तो टंकलिखित करून आणला होता. त्यानंतर मी त्यावरती प्रतिवादी क्र.१ व ३ यांची स्वाक्षरी घेऊन दस्तूर म्हणून स्वाक्षरी केली होती. त्यांनी पेरणोली गावचे दोन साक्षीदार सोबत आणले होते. त्यावरती साक्षीदारांनी देखील स्वाक्ष-या केल्या होत्या. दस्त लिहून झाल्यानंतर ते तो नोंदवण्यासाठी घेऊन गेले होते.

३. मला तो मूळ दस्त दाखवल्यास ओळखता येऊ शकतो. त्यावरती स्टॅप खरेदीदार म्हणून प्रतिवादी क्र.१ ची आणि विक्री करणार म्हणून माझी स्वाक्षरी आहे. सदर वाटणीपत्रातील मजकूर मी तयार केलेला आहे. त्यावरती माझी दस्तूर म्हणून स्वाक्षरी आहे. मी त्यावरील वाटणीपत्र करणा-यांच्या व साक्षीदारांच्या स्वाक्ष-या ओळखतो. त्यातील मजकूर खरा आहे. त्याला नि. क्र.१३९ देण्यात येतो. (वादीतर्फे साक्षीदारांनी स्वतः दस्त टंकलिखित केलेला नसल्यामुळे त्याला निशाणी क्रमांक देण्यास आक्षेप घेतला आहे. सदर दस्तावरती साक्षीदाराने केवळ दस्तूर म्हणून स्वाक्षरी केलेली असून

तो टंकलिखित केलेला नसल्यामुळे त्याला ओळखीसाठी नि. क्र.१३९ देण्यात आलेला आहे.)

सरतपास पुर्ण.

वादी तर्फे उलटतपास – श्री. व्ही. एस. इंग्रोळे वकील.

४. माझे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. माझ्याकडे सदर दस्ताचे कच्चे टिपण ठेवलेले नाही. मी त्यावरती प्रतिवादी क्र.१ व ३ ची स्वाक्षरी घेतलेली नाही. मी त्यांच्याकडे सदर दस्त कोणाकडून टंकलिखित करून आणला याची माहिती घेतली नाही. मी नेहमी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करतो. हे म्हणणे खरे नाही की, नि. क्र.१३९ च्या दस्तावरती माझी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी नाही. हे म्हणणे खरे नाही की, सदर दस्तातील मजकूर मी लिहिलेला नाही. मी दस्त करण्यापूर्वी प्रतिवादी क्र.१ व ३ कडे त्यातील मिळकती बाबत माहिती घेतली होती. हे म्हणणे खरे नाही की, मी प्रतिवादींना मदत करण्यासाठी नि. क्र.१३९ चा दस्त लिहिल्याचे खोटे सांगत आहे.

उलटतपास पुर्ण.

फेरतपास नाही.



श्रवणोत्तर स्वीकृती,

दिनांक – १६.०४.२०२६.

(आर. पी. थोरे)

आजरा.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, आजरा.